

अव्वल कारकून व मंडळ अधिकारी संवर्गातून नायब तहसिलदार संवर्गात निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात नियमित पदोन्नती कोट्यातील रिक्त पदावर तसेच सरळसेवेच्या कोट्यातील पदांवर तदर्थ पदोन्नतीने पदस्थापना देणेबाबत..  
(छत्रपती संभाजीनगर विभाग).

## महाराष्ट्र शासन

### महसूल व वन विभाग

शासन आदेश क्रमांक: पदोन्न -२०२३/प्र.क्र.१६२/ई-९

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.

दिनांक:- १० नोव्हेंबर, २०२३.

### वाचा :-

- १) उप आयुक्त, छत्रपती संभाजीनगर विभाग, छत्रपती संभाजीनगर यांचे पत्र क्र.२०२२/मशाका/२/आस्था/रा-२/प्र.क्र./२७, दि.०७.०७.२०२३

### शासन आदेश:-

छत्रपती संभाजीनगर विभागातील अव्वल कारकून व मंडळ अधिकारी संवर्गातील खालील तक्त्यात नमूद कर्मचाऱ्यांना नायब तहसिलदार (राजपत्रित, गट -ब) या संवर्गात सन २०२२-२३ या निवडसूची वर्षात सामान्य प्रशासन विभागाने दिलेल्या सहमतीनुसार खालीलप्रमाणे नियमित पदोन्नती कोट्यातील खुल्या प्रवर्गातील रिक्त पदांवर तसेच सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त पदांवर तदर्थ पदोन्नती देण्यात येत आहे. तसेच, त्यांची नायब तहसिलदार संवर्गात पदोन्नतीने पदस्थापना खालील तक्त्यातील स्तंभ क्र.६ येथे नमूद पदावर परिच्छेद क्र.३ येथील अटीच्या अधीन राहून करण्यात येत आहे.

### अ) नियमित पदोन्नती:-

१) अव्वल कारकून:- ३९

अ.क्र	ज्ये.क्र.	कर्मचाऱ्याचे नांव	जात प्रवर्ग	पात्रता	पदोन्नतीने पदस्थापनेचे ठिकाण
१	२	३	४	५	६
१	१४८६	श्रीमती सुनिता रामप्रसाद वैष्णव	भ.ज.ब	सेवाज्येष्ठतेनु सार पात्र	नायब तहसिलदार (निवडणूक), जिल्हाधिकारी कार्यालय जालना, जि. जालना
२	१५०६	श्री के.के. कुलकर्णी	खुला	सेवाज्येष्ठतेनु सार पात्र	नायब तहसिलदार, उप विभागीय अधिकारी कार्यालय उमरगा, जि. धाराशिव
३	१९४०	श्री.सोपान हरीभाऊ ठोंबरे	खुला	सेवाज्येष्ठतेनु सार पात्र	नायब तहसिलदार (निवडणूक), तहसिल कार्यालय गंगाखेड, जि. परभणी

अ.क्र	ज्ये.क्र.	कर्मचार्याचे नांव	जात प्रवर्ग	पात्रता	पदोन्नतीने पदस्थापनेचे ठिकाण
४	१९६९	श्रीमती स्वप्ना अंगद अंभुरे	खुला	सेवाज्येष्ठतेनु सार पात्र	नायब तहसिलदार (महसूल-२), तहसिल कार्यालय मानवत, जि. परभणी
५	२००९	श्री.एन.एम.त्रिभुवन	अनु जाती	सेवाज्येष्ठतेनु सार पात्र	नायब तहसिलदार (निवडणूक), तहसिल कार्यालय किनवट, जि. नांदेड
६	२०१६	श्री.व्ही. डब्ल्यु. भालेराव	अनु. जाती	सेवाज्येष्ठतेनु सार पात्र	नायब तहसिलदार (महसूल-२), तहसिल कार्यालय परतूर, जि. परभणी
७	२०६४	श्रीमती संध्या विलास सुकाळे	अ.जाती	सेवाज्येष्ठतेनु सार पात्र	नायब तहसिलदार (निवडणूक), तहसिल कार्यालय गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर
८	२०६५	श्री.जिवण व्ही. धारासुरकर	खुला	सेवाज्येष्ठतेनु सार पात्र	नायब तहसिलदार (निवडणूक), तहसिल कार्यालय मानवत, जि. परभणी
९	२०७७	श्रीमती एस.एस. माजलगावकर	खुला	सेवाज्येष्ठतेनु सार पात्र	नायब तहसिलदार (निवडणूक), तहसिल कार्यालय तुळजापूर, जि. धाराशिव
१०	२०८५	श्री डी.जी. शिंदे	अनु. जमाती	सेवाज्येष्ठतेनु सार पात्र	नायब तहसिलदार (निवडणूक), तहसिल कार्यालय लोहारा, जि. धाराशिव
११	२०९०	श्री.व्ही.डब्ल्यु. कांबळे	अनु. जाती	सेवाज्येष्ठतेनु सार पात्र	नायब तहसिलदार (निवडणूक), तहसिल कार्यालय देवनी, जि. लातूर
१२	२०९३	श्री.ए. एच. सरोदे	अनु. जाती	सेवाज्येष्ठतेनु सार पात्र	नायब तहसिलदार (महसूल-१), तहसिल कार्यालय सेनगांव, जि. हिंगोली
१३	२०९८	श्री.सतीश बी. कुलकर्णी	खुला	सेवाज्येष्ठतेनु सार पात्र	नायब तहसिलदार (निवडणूक), तहसिल कार्यालय नायगाव खैर, जि. नांदेड
१४	२०९९	श्री.मं.अजीम मं. सरवर	विजाअ	सेवाज्येष्ठतेनु सार पात्र	नायब तहसिलदार (महसूल-१), तहसिल कार्यालय गंगाखेड, जि. परभणी
१५	२१०८	श्री.व्ही.यु. पुरी	भज-ब	सेवाज्येष्ठतेनु सार पात्र	नायब तहसिलदार (निवडणूक), तहसिल कार्यालय घनसावंगी, जि. जालना

अ.क्र	ज्ये.क्र.	कर्मचाऱ्याचे नांव	जात प्रवर्ग	पात्रता	पदोन्नतीने पदस्थापनेचे ठिकाण
१६	२१०९	श्री.ई.एल. भोजने	भज-क	सेवाज्येष्ठतेनु सार पात्र	नायब तहसिलदार (निवडणूक), तहसिल कार्यालय कंधार, जि. नांदेड
१७	२११३	श्री.ए.जी. लबडे	अ.जा.	सेवाज्येष्ठतेनु सार पात्र	नायब तहसिलदार (निवडणूक), तहसिल कार्यालय मुखेड, जि. नांदेड
१८	२१३०	श्री.धनसिंग भिका गुंजाळे	भ.ज.क	दिव्यांग प्रकारातील पात्र (अस्थिव्यंग)	नायब तहसिलदार (निवडणूक), तहसिल कार्यालय हदगाव, जि. नांदेड
१९	२१३५	श्री.पंढरीनाथ सिताराम शिंदे	खुला	सेवाज्येष्ठतेनु सार पात्र	नायब तहसिलदार (निवडणूक), तहसिल कार्यालय पुर्णा, जि. परभणी
२०	२१४३	श्री.आर.एम.निहाळ	खुला	सेवाज्येष्ठतेनु सार पात्र	नायब तहसिलदार (महसूल-१), तहसिल कार्यालय जाफ्राबाद, जि. जालना
२१	२१५३	श्री.डी.एस.पेरके	अनु. जमाती	सेवाज्येष्ठतेनु सार पात्र (अस्थिव्यंग)	नायब तहसिलदार (निवडणूक), तहसिल कार्यालय जाफ्राबाद, जि. जालना
२२	२१५४	श्री.गजानन दुर्गादास इनामदार	खुला	सेवाज्येष्ठतेनु सार पात्र	नायब तहसिलदार (महसूल-२), तहसिल कार्यालय सेलू, जि. परभणी
२३	२१६४	श्रीमती एम.पी. गाडे	इमाव	सेवाज्येष्ठतेनु सार पात्र	नायब तहसिलदार (निवडणूक), तहसिल कार्यालय भूम, जि. धाराशिव
२४	२१६८	श्री.जी.एस. स्वामी	इमाव	सेवाज्येष्ठतेनु सार पात्र	नायब तहसिलदार (निवडणूक), तहसिल कार्यालय धाराशिव, जि. धाराशिव
२५	२१९२	श्रीमती आर.बी.सराफ	इमाव	सेवाज्येष्ठतेनु सार पात्र	नायब तहसिलदार (निवडणूक), तहसिल कार्यालय भोकरदन, जि. जालना
२६	२१९३	श्री. डी. एम. खटावकर	विमाप्र	सेवाज्येष्ठतेनु सार पात्र	नायब तहसिलदार (निवडणूक), १०९ छत्रपती संभाजीनगर मध्य तहसिल कार्यालय, जि. छत्रपती संभाजीनगर
२७	२१९४	डॉ.गणेश नानासाहेब देसाई	इमाव	सेवाज्येष्ठतेनु सार पात्र	नायब तहसिलदार (महसूल-१), तहसिल कार्यालय खुल्ताबाद, जि. छत्रपती संभाजीनगर
२८	२२२३	श्री. डी. एन. पेंढारकर	भ.ज. (ब.)	सेवाज्येष्ठतेनु सार पात्र	नायब तहसिलदार (निवडणूक), १०७ तहसिल कार्यालय छत्रपती

अ.क्र.	ज्ये.क्र.	कर्मचाऱ्याचे नांव	जात प्रवर्ग	पात्रता	पदोन्नतीने पदस्थापनेचे ठिकाण
					संभाजीनगर, जि. छत्रपती संभाजीनगर
२९	२२७१	श्री. एम. एम. महाजन	खुला	सेवाज्येष्ठतेनु सार पात्र	नायब तहसिलदार (राजशिष्टाचार), जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर, जि. छत्रपती संभाजीनगर
३०	२२७३	श्री.राहुल त्रिबंकराव बनसोडे	भ.ज.क	सेवाज्येष्ठतेनु सार पात्र	नायब तहसिलदार (महसूल-१), तहसिल कार्यालय पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर
३१	२२७५	श्री.विलास नामदेव सोनवणे	इ.मा.व.	सेवाज्येष्ठतेनु सार पात्र	नायब तहसिलदार (निवडणूक), तहसिल कार्यालय फुलंब्री, जि. छत्रपती संभाजीनगर
३२	२२७७	श्री.कृष्णा पांडुरंग विसपूते	इ.मा.व.	सेवाज्येष्ठतेनु सार पात्र	नायब तहसिलदार, उप विभागीय अधिकारी कार्यालय सेलु, जि. परभणी
३३	२२८०	श्री.संतोष आसाराम इथापे	खुला	सेवाज्येष्ठतेनु सार पात्र	नायब तहसिलदार (निवडणूक), तहसिल कार्यालय वैजापुर, जि. छत्रपती संभाजीनगर
३४	२२८२	श्री.तुकाराम किसन बनकर	खुला	सेवाज्येष्ठतेनु सार पात्र	नायब तहसिलदार (निवडणूक), तहसिल कार्यालय अहमदपुर, जि. लातूर
३५	२३१८	श्री. एस. एस. पाटील	खुला	सेवाज्येष्ठतेनु सार पात्र	नायब तहसिलदार (निवडणूक), जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव, जि. धाराशिव
३६	२३२३	श्री. पी. बी. कावरे	इमाव	सेवाज्येष्ठतेनु सार पात्र	नायब तहसिलदार (निवडणूक), तहसिल कार्यालय उमरगा, जि. धाराशिव
३७	२३३३	श्री.जालिंदर संतराम दोडके	इ.मा.व.	सेवाज्येष्ठतेनु सार पात्र	नायब तहसिलदार (निवडणूक), तहसिल कार्यालय पाटोदा, जि. बीड
३८	२३४९	श्री.कैलास कोंडू जेठे	इ.व.मा.	सेवाज्येष्ठतेनु सार पात्र	नायब तहसिलदार (निवडणूक), तहसिल कार्यालय माहूर, जि. नांदेड
३९	२३५२	श्री.कृष्णा एन. देशमुख	खुला	सेवाज्येष्ठतेनु सार पात्र	नायब तहसिलदार, उपविभागीय अधिकारी कार्यालय सेलू, जि. परभणी

२) मंडळ अधिकारी - ९

अ.क्र	ज्येष्ठता क्रमांक	कर्मचाऱ्याचे नांव	जात प्रवर्ग	पात्रता	पदोन्नतीने पदस्थापनेचे ठिकाण
१	२	३	४	५	६
१	५८४	श्री. गोकुळ विठ्ठलराव कोटुळे	इ.मा.व.	सेवाज्येष्ठतेनुसार पात्र (अस्थिव्यंग)	नायब तहसिलदार (निवडणूक), तहसिल कार्यालय सोनपेट, जि. परभणी
२	६७५	श्री.पी.के. माढेकर	खुला	सेवाज्येष्ठतेनुसार पात्र	नायब तहसिलदार (निवडणूक), तहसिल कार्यालय परंडा, जि. धाराशिव
३	७३६	श्री. एम.एस. खंदारे	भड.ज.	सेवाज्येष्ठतेनुसार पात्र	नायब तहसिलदार (महसूल-२), तहसिल कार्यालय हिंगोली, जि. हिंगोली.
४	७४०	श्री.एम. एस. बडे	इमाव	सेवाज्येष्ठतेनुसार पात्र	नायब तहसिलदार (निवडणूक), तहसिल कार्यालय कळमनुरी, जि. हिंगोली
५	७६७	श्री. ए. एम. सुळे	भ.ज.क	सेवाज्येष्ठतेनुसार पात्र	नायब तहसिलदार (महसूल-१), तहसिल कार्यालय कळमनुरी, जि. हिंगोली
६	८३४	श्री. एम. ए. क्षीरसागर	वि.जा.अ	सेवाज्येष्ठतेनुसार पात्र	नायब तहसिलदार (निवडणूक), तहसिल कार्यालय उदगिर, जि. लातूर
७	१०२५	श्री. ए. आर. वंजारे	खुला	सेवाज्येष्ठतेनुसार पात्र	नायब तहसिलदार (निवडणूक), तहसिल कार्यालय परळी, जि. बीड
८	१०२६	श्री. एस. बी. पाळवदे	खुला	सेवाज्येष्ठतेनुसार पात्र	नायब तहसिलदार (निवडणूक), तहसिल कार्यालय धारूर, जि. बीड
९	१०२७	श्रीम. नर्मदा नवनाथ उगलमुगले (पी.बी. राख)	भ.ज. ड.	सेवाज्येष्ठतेनुसार पात्र	नायब तहसिलदार (महसूल-१), जिल्हाधिकारी कार्यालय बीड, जि. बीड

(ब) सरळसेवा कोट्यातील रिक्त पदांवर तदर्थ पदोन्नती:-

१) अब्बल कारकून:- ८

अ.क्र	ज्येष्ठता क्रमांक	कर्मचाऱ्याचे नांव	जात प्रवर्ग	पात्रता	पदोन्नतीने पदस्थापनेचे ठिकाण
१	२	३	४	५	६
१	२३६९	श्री. डी. एम. घुगे	भ.ज.ड	सेवाज्येष्ठतेनुसार पात्र	नायब तहसिलदार (रोहयो), जिल्हाधिकारी कार्यालय लातूर, जि. लातूर.

अ.क्र	ज्येष्ठता क्रमांक	कर्मचार्याचे नांव	जात प्रवर्ग	पात्रता	पदोन्नतीने पदस्थापनेचे ठिकाण
२	२१३३	श्री.सुग्रीव दगडु मुंढे	भ.ज.क	सेवाज्येष्ठतेनुसार पात्र	नायब तहसिलदार (निवडणूक), तहसिल कार्यालय जितुर, जि. परभणी
३	२२८९	श्री.विनोद तुकाराम पवार	विजा अ	सेवाज्येष्ठतेनुसार पात्र	नायब तहसिलदार (निवडणूक), तहसिल कार्यालय पालम, जि. परभणी
४	२३९६	श्री.म.अ. मोईज म.अ. अजीम	खुला	सेवाज्येष्ठतेनुसार पात्र	नायब तहसिलदार (निवडणूक), तहसिल कार्यालय सेलू, जि. परभणी
५	२३९७	श्री. वसंत धोंडीराम महाजन	खुला	सेवाज्येष्ठतेनुसार पात्र	नायब तहसिलदार (निवडणूक), तहसिल कार्यालय पाथरी, जि. परभणी
६	२३९८	श्री.विजय विनायकराव मोरे	इमाव	सेवाज्येष्ठतेनुसार पात्र	नायब तहसिलदार (महसूल-१), तहसिल कार्यालय सेलु, जि. परभणी
७	२४०७	श्री.सतीश जनार्धन रेड्डी	खुला	दिव्यांग प्रकारातील पात्र (अल्पदृष्टी)	नायब तहसिलदार (निवडणूक), जिल्हाधिकारी कार्यालय परभणी, जि. परभणी
८	२५७१	श्री.पटाण एस.ए.	खुला	दिव्यांग प्रकारातील पात्र (कर्णबधीर)	नायब तहसिलदार (निवडणूक), तहसिल कार्यालय निलंगा, जि. लातूर

२) मंडळ अधिकारी :- ३

अ.क्र	ज्येष्ठता क्रमांक	कर्मचार्याचे नांव	जात प्रवर्ग	पात्रता	पदोन्नतीने पदस्थापनेचे ठिकाण
१	२	३	४	५	६
१	१०६०	श्री. बालाजी नारायण सोनटक्के	भ.ज.क	सेवाज्येष्ठतेनुसार पात्र	नायब तहसिलदार (निवडणूक), तहसिल कार्यालय नांदेड, जि. नांदेड
२	१०८९	श्री. डी. डी. कुलकर्णी	खुला	सेवाज्येष्ठतेनुसार पात्र	नायब तहसिलदार (निवडणूक), तहसिल कार्यालय बिलोली, जि. नांदेड
३	१०९२	श्री. ए. बी. कोटूळे	खुला	सेवाज्येष्ठतेनुसार पात्र	नायब तहसिलदार (निवडणूक), तहसिल कार्यालय केज, जि. बीड

३. सदर नियमित पदोन्नती कोट्यातील रिक्त पदांवर तसेच सरळसेवेच्या कोट्यात तदर्थ पदोन्नती खालील अटींच्या अधीन राहून देण्यात येत आहे:-

- १) मा.सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या विशेष अनुज्ञा याचिका क्र.२८३०६/२०१७ च्या अधिन राहून पदोन्नतीच्या कोट्यातील सर्व रिक्त पदे दि.२५.०५.२००४ स्थित सेवाज्येष्ठतेनुसार, निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात भरण्याबाबत सा.प्र.वि. /१६ ब कार्यासनाच्या दि.०७.०५.२०२१ च्या शासन निर्णयानुसार दिलेल्या सूचनांनुसार सदर मान्यता देण्यात येत आहे. तसेच, दिनांक ७ मे, २०२१ च्या शासन निर्णयाप्रकरणी मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे आव्हान देण्यात आलेले असून त्यावरील अंतिम निर्णयाच्या अधीन राहून सदर सहमती देण्यात येत आहे.
- २) दिव्यांग कर्मचाऱ्यांना गट-अ व गट-ब मधील पदांवर पदोन्नतीबाबत मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे दाखल रिट याचिका स्टॅम्प क्र.६८१९/२०२१ व इतर याचीकांवर मा. उच्च न्यायालयाने दि.२९.०६.२०२१, दि.०८.०७.२०२१ व दि.२२.०७.२०२१ रोजी दिलेल्या आदेशांच्या अधिन सदर निवडसूचीस मान्यता दर्शविण्यात येत आहे.
- ३) सदर पदोन्नती निव्वळ तात्पुरत्या स्वरूपाची असल्याने या तात्पुरत्या पदोन्नतीच्या परिणामी निवडसूचीतील अधिकाऱ्यांना नियमितपणाचा कोणताही हक्क मिळणार नाही.
- ४) निवडसूचीतील अधिकाऱ्यांच्याविरुद्ध विभागीय चौकशी सुरु असेल त्यांच्याबाबत सा.प्र.वि. शासन निर्णय दि.१५.१२.२०१७ व दि.३०.०८.२०१८ नुसार विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर यांनी कार्यवाही करावी.
- ५) निवडसूचीतील सर्व अधिकाऱ्यांनी सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक ०१ ऑगस्ट, २०१९ च्या शासन निर्णयात विहित केलेल्या पदोन्नतीच्या निकषाची पूर्तता केली आहे. या अटींच्या अधीन सदर निवडसूचीस मान्यता दर्शविण्यात येत आहे.
- ६) सदर निवडसूचीतील सेवाज्येष्ठतेनुसार पात्र असलेल्या, तथापि पदोन्नती नाकारलेल्या, अधिकाऱ्यांच्या पदोन्नती संदर्भात या विभागाच्या दि.१२.०९.२०१६च्या शासन निर्णयानुसार कार्यवाही करण्याची विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर या कार्यालयाने दक्षता घ्यावी.
- ७) सरळसेवा कोट्यात रिक्त झालेल्या पदावर देण्यात आलेली तदर्थ पदोन्नती ही ११ महिने किंवा म.लो.आ. कडून उमेदवार उपलब्ध होतील, यापैकी जे आधी घडेल तोपर्यंत राहिल. दरम्यानच्या काळात आयोग पुरस्कृत उमेदवार उपलब्ध झाल्यास तदर्थ पदोन्नत झालेल्या अधिकाऱ्यास पदावनत करण्यात येईल. सदर पदोन्नती तात्पुरत्या स्वरूपात असून सदर पदावर संबंधित अधिकाऱ्याचा कायमस्वरूपी धारणाधिकार राहणार नाही. तसेच आवश्यकता वाटल्यास ११ महिन्यांचा कालावधी संपण्यापुर्वी विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर या कार्यालयाने मुदतवाढ घ्यावी तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे मागणीसंदर्भात पाठपुरावा करावा.
- ८) सरळसेवेच्या रिक्त पदांवर दिलेल्या तदर्थ पदोन्नत्या, नियमित पदोन्नती कोट्यामध्ये पदांच्या उपलब्धतेनुसार समायोजित करून नियमित निवडसूचीस सामान्य प्रशासन विभागाची व महाराष्ट्र

लोकसेवा आयोगाची मान्यता घेण्याची दक्षता विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर या कार्यालयाने घ्यावी.

- ९) नायब तहसिलदार या संवर्गात पदोन्नती देण्यात येत असलेल्या वरील अधिकारी पदस्थापनेनंतर प्रत्यक्ष रुजू झाल्याखेरीज पदोन्नतीच्या संवर्गाच्या वेतनाचा लाभ अनुज्ञेय असणार नाहीत.
  - १०) वरील अधिका-यांनी पदोन्नतीनंतर नायब तहसिलदार संवर्गात देण्यात आलेल्या पदस्थापनेच्या पदावर तात्काळ रुजू न झाल्यास संबंधित अधिकाऱ्याची पदोन्नती रद्द करण्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल.
  - ११) सदर तात्पुरत्या पदोन्नतीच्या अनुषंगाने पदस्थापनेचे आदेश प्राप्त झाल्यापासून संबंधित अधिकाऱ्यांची शासनाच्या पुर्व परवानगीशिवाय कोणत्याही प्रकारची रजा मंजूर करू नये.
  - १२) भविष्यात न्यायालयीन अथवा पदोन्नतीच्या अनुषंगाने इतर काही आक्षेप निघाल्यास याची संपुर्ण जबाबदारी विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर विभाग, छत्रपती संभाजीनगर या कार्यालयाची राहिल.
४. सदर आदेश तात्काळ अंमलात येत असून, विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर विभाग, छत्रपती संभाजीनगर यांनी उक्त पदोन्नत अधिकाऱ्यांना पदस्थापनेच्या पदावर हजर होण्यासाठी तात्काळ कार्यमुक्त करावे व पदस्थापनेच्या पदावर तात्काळ रुजू करून घ्यावे तसेच त्याबाबतचा अनुपालन अहवाल शासनास सादर करावा.
५. वरील अधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा कार्यभार विभागीय आयुक्त/ संबंधित कार्यालय प्रमुख यांच्या सल्ल्याने अन्य अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करून पदस्थापनेच्या पदावर तात्काळ रुजू होणे आवश्यक आहे.
६. सदरची पदोन्नती सामान्य प्रशासन विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र.९८९/१२, दि.२०.१०.२०२३ अन्वये दिलेल्या मान्यतेच्या अधीनतेने देण्यात येत आहे.
७. सदर अधिकारी हे महाराष्ट्र नागरी सेवा (पदग्रहण अवधी, स्वीयंतर सेवा आणि निलंबन, बडतर्फी व सेवेतून काढून टाकणे यांच्या काळांतील प्रदाने) नियम, १९८१ च्या नियम १५ अन्वये विहित केलेल्या कालावधीमध्ये पदस्थापनेच्या ठिकाणी रुजू झाले नसल्याचे निदर्शनास आल्यास, त्यांचेविरुद्ध शासन निर्णय क्र.संकीर्ण-२०१६/प्र.क्र.१८६/१६/कार्यासन-१४, दि.२३.१२.२०१६ मधील तरतूदीनुसार शिस्तभंगविषयक कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
८. सदर अधिकाऱ्यास कोणत्याही कारणास्तव रजा मंजूर करून घ्यावे. तसेच, महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम, १९८१ मधील नियम-३० (सी) नुसार मुळ कार्यालयाने सदर अधिकाऱ्याचे कोणत्याही प्रकारचे रजेचे अर्ज स्विकारू नयेत. असे अर्ज प्राप्त झाल्यास ते सदर अधिकाऱ्याच्या मूळ पत्त्यावर नोंदणी पोच देय डाकेने परत करावेत. मुळ कार्यालयाकडे रजेचे अर्ज पाठविल्यास सदर अर्जाची दखल घेण्यात येऊ नये.
९. सदरहू आदेशानुसार ३० दिवसांच्या आत पदस्थापनेच्या पदावर रुजू न झाल्यास वा कोणत्याही प्रकारचा दबाव आणून सदर पदस्थापना रद्द करण्याचा प्रयत्न झाल्यास सदरची कृती महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९ मधील नियम २३ चे उल्लंघन करणारी असल्यामुळे, गैरवर्तणूक समजून त्यांचे विरुद्ध शिस्तभंग विषयक कारवाई करण्यात येईल याची सदर अधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी.



१०. या आदेशातील पदोन्नत नायब तहसिलदार यांच्या सेवाजेष्ठता ही महसूल व वन विभागाच्या दि.१३.०४.२०२२ च्या शासन निर्णयान्वये निश्चित करण्याची जबाबदारी विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर या कार्यालयाची राहिल.

११. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२३१११०१५५०३१३८१९ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

( संतोष वि. गावडे )

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर विभाग, छत्रपती संभाजीनगर.

प्रत,

१. मा.मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई ३२.
२. मा.उपमुख्यमंत्री (गृह) यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई-३२.
३. मा.उपमुख्यमंत्री (वित्त व नियोजन) यांचे उपसचिव, मंत्रालय, मुंबई-३२.
४. मा.मंत्री (महसूल) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई ३२.
५. अपर मुख्य सचिव (महसूल) यांचे विशेष कार्य अधिकारी, मंत्रालय, मुंबई ३२.
६. जिल्हाधिकारी, छत्रपती संभाजीनगर /बीड /नांदेड /धाराशिव /लातूर /परभणी /जालना /हिंगोली.
७. प्रधान महालेखापाल, (लेखापरीक्षा व लेखा अनुज्ञेयता) नागपूर.
८. जिल्हा कोषागार अधिकारी, छत्रपती संभाजीनगर /बीड /नांदेड /धाराशिव /लातूर /परभणी /जालना /हिंगोली.
९. संबंधीत अधिकारी (विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर विभाग, छत्रपती संभाजीनगर यांच्यामार्फत).
१०. निवडनस्ती, कार्यासन ई-९, महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.